PUBLIC NOTICE

lOur Client Mr. Satindersingh

deceased dated 07/12/1992, to Mr.

Mr. Gagan Singh sethi, staying at

Hippodromo, Cebu City, Cebu 6000,

right, title or interest by way of

inheritance or claim, against the said

Fixed Deposit or any Part thereof by

anyway, should send their claim/s in

writing to the undersigned along with

the documentary evidence in support

of the said claim thereof within 14

days of publication of the said Notice.

failing which claim/s if any shall be

deemed to have been waived and the

Fixed Deposits will be transferred in

the name of Mr. Gagan Singh Sethi

without reference to any such

ADV. BHAVIN S. KARIA

Advocate High court.

A / 62, Shanti Apartment.

M. G. Road, Charkop Village,

Kandivali West, Mumbai 400 067

Sd/-

Any person/s having any

Philippines.

lclaim/s.

(P. C. THOMAS) ADVOCATE HIGH COURT Place: Mumbai Date: 27.01.2023

Name of Item

obtained from the following address:

submitted as per the schedule below.

A Address for submission of

Place. Time and Date of

opening Technical Bid :-

Place, Time and Date of

opening Financial Bid :

Date till which the Bid to

tender document

B Last Date and time for

receipt of tender

remain valid

С

D

Е

Note:-

G-97979/2

Piramal

Loan Code/Branch/

Borrower (s) /

Co-Borrower (s) /

Guarantor (s)

00008494, Nasik

(Branch), Aarti Deepak

Mahale (Borrower) Deepak V Mahale

(Co Borrower 1)

Solapur (Branch), Salim Imamoddin Kampali

(Borrower), Mumtaz

Salim Kampali

Addl. Director General of Police (P&P)

No

POLICE HEADQUARTERS, CHHATTISGARH,

SECTOR 19, ATAL NAGAR, NAVA RAIPUR

Notice Inviting

[Mirror Less Camera]

No. PHQ/Sec.-10/Prove-2/399/2023 Nava Raipur, Dated: 25/01/2023

Chhattisgarh on behalf of Governor of Chhattisgarh from Tender are

being invited from Original equipment manufactures (OEM) or Authorised by manufacturer (Only One) for the following item.

1 Mirror Less Camera 18 Nos As Per Tender Rs. 35,000/-

(Rupees One thousand only) amount to be deposited in the Head of A/C

0055-Police-800-other receipt or it shall be in the form of D.D. of State

Bank of India/scheduled Bank (other than cooperative Bank) payable at

Raipur in favour of D.G.P. Chhattisgarh Tender Fee is nonrefundable and

cannot be exempted in any condition. The tender document may be

The tender offer in the prescribed tender form along with all the

Police headquarters, Sector 19, Atal

06/02/2023 till 03.00 pm

Police headquarters Sector 19, Nava

Raipur, C.G. 06/02/2023 at 4:00 pm

Shall be intimated later

120 days from the scheduled date of

A.I.G. of Police (F&P)

PIRAMAL CAPITAL AND HOUSING FINANCE LTD

Contact Person: 1. Amit Bairagi - 9881029966 2. Tanislaus Makasare - 9823952104

(Formerly Known as Dewan Housing Finance Corporation Ltd.) CIN: L65910MH1984PLC032639 Registered Office: Unit No.-601,6th Floor, Piramal Amiti Building, Piramal Agastya Corporate Park,

Kamani Junction, Opp. Fire Station, LBS Marg, Kurla (west), Mumbai-400070 -T +91 22 3802 4000

Earnest Money Deposit (EMD)

(10% of RP)

(Rs. Fifty Thousand

Only)

Rs. 19,855/-

(Rs. Ninetee Thousand

Thousand Five Eight Hundred

Hundred Fifty Fifty Five Only

Rs. Five lakh

(Rs. One lakh Ninety Eight

Only)

Only)

(01-12-2022)

Rs. Thirteen lakh

Sixty One

Thousand Ninety Only and Eightee

Rs.5,42,082.58/-

(Rs. Five lakh Forty Two

Thousand Eighty

wo Only and Fift

For-Director General of Police

Branch Office: 1st Floor, Pushpa Heights, Bibyewadi, Pune - 411037

E-AUCTION SALE NOTICE - SUBSEQUENT SALE

Pursuant to taking possession of the secured asset mentioned hereunder by the Authorized Officer of Piramal Capital & Housing Finance Limiter (Formerly Known as DHFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for the recovery of amount due from borrower/s, offers are invited by the undersigned for purchase of immovable property, as described hereunder, which is in the physical possession, on 'As Is Where Is Basis', 'As Is What Is Basis' and 'Whatever Is There Is Basis', Particulars of which are

Property Address final

having an extent :- Flat No 22,3Rd

Floor, Yashdavini Apartmen Sno

241/1K,Plot No 22,Harihar Nagar, Nr Millenium Park,Mhasrul,Nashik-

422003.Maharashtra Boundaries As North: Flat No 21 South: Flat No 23 East: Margin West: Staircase & Lobby

naving an extent :- Plot No.41, Gulmohar Park, S.no.361/6 At Mauje Kumbhari,

near Vidi Gharkul Taluka South Solapur

Maharashtra Pincode-413006 Boundaries

As :- North : Plot No 40 South : Road

East: Open Space West: Road

DATE OF E-AUCTION: 14-02-2023, FROM 11.00 A.M. TO 2.00 P.M (WITH UNLIMITED EXTENSION OF 5 MINUTES EACH), LAST DATE OF SUBMISSION OF BID: 13-02-2023, BEFORE 4.00 P.M. TERMS AND CONDITIONS OF THE AUCTION:

In case of single bidder, the bidder/purchaser has to bid with an minimum increment amount of Rs. 10,000/-for property upto 3cr RP & More tha 3 Cr (Property Reserve Price (RP) bid increment amount will be Rs. 1,00,000/-). Auction/bidding shall only by "online electronic mode" through the website of the service provider i.e Company Name: C1 India Private Limite

Care has been taken to include adequate particulars of Secured Assets in the Schedule herein above. The Authorized Officer shall not be

The intending bidders are advised to go through the portal https://www.bankeauctions.com for detailed terms and conditions for e-Auction sale before submitting their bids and taking part in the e-Auction sale proceedings and contact the respective Authorized Officer for the concerned

Auction shall commence at one increment above the Reserve Price and bidders shall be free to bid among themselves by improving their offe

10% Earnest Money Deposit (EMD) DD shall be deposited on or before 13-02-2023, before 4:00 P.M. to the designated Branch in favour of Piramal Capital & Housing Finance Limited' along with fully filled bid form and Tender/Sealed Bid/Offer in the prescribed tende forms along KYC. a) Self attested true copy of Identity Card containing Photograph and Residential Address and PAN card of the intending bidder, issued by Govt, of India. Original of the document should be made available for verification by the concerned Authorized Officer, but before its displayed with the prescribed tender.

The intended bidders who require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting bid, training on e-bidding proceetc., may contact Mr. Dharani Krishna; Contact Number: 9948182222, Help Line E-mail ID: https://www.bankeauctions.com and For ar property related query may contact PCHFLAuthorised Officer – Amit Bairagi - 9881029966 during the office hours on any working days.

In case of stay of sale or Recovery proceeding by any superior court of competent jurisdiction, the auction may either be postponed/cancelled in compliance of such order, without any further notice and the persons participating in the sale shall have no right to claim damages compensation or cost for such postponement/cancellation etc.

O. Only those bidders holding valid user ID and Password and confirmed payment of EMD through Demand Draft shall be permitted to participat in the online e-auction. The Authorized Officer reserves the right to accept or reject any or all bids. Further, the Authorized Officer reserves th right to postpone or cancel or adjourn or discontinue the Auction or vary the terms of the Auction at any time before conclusion of the Auctio process, without assigning any reason whatsoever and his decision in this regard shall be final.

The successful bidder shall have to pay 25% of the purchase amount immediately within 24 hours (including Earnest Money Already paid) from knocking down of bid in his/her favor, in the same mode as stipulated in clause 7 above. The balance of the purchase price shall have to be paid in the same mode as stipulated in clause 7 above within 15 days of acceptance/confirmation of sale conveyed to them. In case of default, all

amounts deposited till then shall be forfeited including earnest money deposit.

2. Meagre deposit of 25 % of the Sale Price shall not entitle the successful bidder to get the sale confirmed in his favour. Sale shall be subject terms and conditions applicable to this e-auction notice and confirmation by the secured creditor to that effect.

5. The sale is subject to final confirmation by the PCHFL. In case if the borrower/guarantors pays the total Outstanding due to the PCHFL befor the Date of Auction, then auction sale may be cancelled at the discretion of PCHFL.

16. All statutory dues/attendant charges/other dues including registration charges, stamp duty, taxes etc. shall have to be borne by the purchaser.
17. The Sale Certificate shall be issued to the highest successful bidder and in the same name in which the Bid is submitted.
18. The property is sold on "As is where" and "As is what is" basis and the Authorized Officer or the PCHFL shall not be responsible for any charge

lien, encumbrances, or any other dues to the government or anyone else in respect of properties E-Auctioned. The intending Bidder is advise to make their own independent inquiries regarding the encumbrances, search results and other revenue records relating to the propert including statutory liabilities arrears of property tax, electricity dues etc. and shall satisfy themselves before submitting the Bid.

19. Properties as mentioned above can be inspected by the prospective bidders at the site with the prior appointment of concerned Branch Manager or Authorized Officer or any other officer identified for the purpose, from 11 A.M. to 3 P.M. on any working day before 13-02-2023.
20. PCHFL reserves its right to accept/reject any or all of the offer(s) or bid(s) so received or cancel the sale without assigning any reason thereof.

21. In case there is any discrepancy found in Publication of Vernacular Version or English Version then in such case English Version will be considered for the purpose of interpretation. Bidding in the final minutes and seconds should be avoided in the bidders own interest. Neither PCHFL nor Service Provider will be responsible for any failure/lapse (Power failure, Internet failure etc.) on the part of the vendor, In order to prevent such situation bidders are requested to make all the necessary arrangements/alternatives such as backup power supply etc required so

2. It shall be the responsibility of the successful bidder to remit the TDS @ 1% as applicable u/s 194 1-A if the aggregate of the sums credited or paid for such consideration is Rs. 50 Lakhs or more. TDS should be filed online by filling form 26QB & TDS certificate to be issued in form 16B. The purchaser has to produce the proof of having deposited the income tax into the government account within 15 days of e-auction.

STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER SARFAESI ACT TO THE BORROWER/GUARANTOR / MORTGAGOR

The above mentioned Borrower/Guarantor are hereby noticed to pay the sum as mentioned in section 13(2) notice in full with accrued interest til date before the date of auction, failing which property will be auctioned/sold and balance dues if any will be recovered with interest and cost from

3. The EMD (without interest) of the unsuccessful bidder will be returned on 3rd day of the closure of the e-auction sale proceedings 4. During e-auction, in case any bid is placed in the last 5 minutes of the closing time of the Auction, the closing time shall automatically ge

submission of the Bid.

Police headquarters, Nava Raipur Atal Nagar (C.G.)

3 Rohan Sawant - 9833143013

Loan Code No. 00001730, Dt: 16-02-2018, Rs. All The piece and Parcel of the Property Rs. 1,98,550/-,

Name of Representative: Mr. Dharani Krishna: Contact Number: 9948182222: Site: https://www.bankeauct

Nagar Nava Raipur, Chhattisgarh

relevant documents sealed and completed in all the respect must be

SCHEDULE FOR TENDER

1. In case of tender opening date being declared as holiday, tenders will be

opened on next working day. 2. Tender documents can be downloaded from our website

General of Police Police Headquarters, Chhattisgarh, Nava Raipur

the newspaper but shall be published in the aforesaid website only.

Notice Date

and Amount

Eight lakh Eleven

Thousand Eight Hundred Seventy

Only)

2,67,823/-, (Rs. Two lakh Sixty

Seven Thousand

Eight Hundred

he sale shall be subject to the terms & conditions as des

The asset will not be sold below the reserve price.

wenty Three Only)

answerable for any error, misstatement or omission in this proclamation.

ncremental amount stated herein above.

property as mentioned herein above against the property.

Intending Bidder's Mobile Number and E-Mail address.

3. Modification/Amendments/corrigendum, if any shall not be Advertised i

www.cgpolice.gov.in and at the time of submission of document tender

fee 1000/- will be paid in the form of DD on the account of Director

Police Headquarters, Chhattisgarh, Atal Nagar Nava Raipur

Pin :- 492002, Phone & Fax : 0771-2431210, 2229622

The cost of the tender document State Govt. Challan of Rs. 1000/

Qty

Sealed tenders are being invited by the Director General of Police

Specification

Orient Abrasives Limited CIN No.: L24299MH1971PLC366531 Regd. Office: Lawrence & Mayo House

3rd Floor, 276, D. N. Road, Fort. Mumbai – 400 001. Maharshtra. Tel. No.: + 91 - 22 66221700 Fax: + 91 - 22 22074452 Investors Relations E-mail ID: investor@oalmail.co.in Website: www.orientabrasives.com NOTICE

Pursuant to regulation 29 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled on Friday 3rd February, 2023, inter-alia, to consider and to take on record the Unaudited Standalone 8 Consolidated Financial Results for the third quarter and nine months ended 31st December 2022 and the matter incidental thereto.

Notice is hereby given that I Notice is hereby given that I am investigating title in the name of **Mr**. Pritamsingh Sethi intend to handover Sachin Gajanan Thorat, owner of the the Fixed Deposits Amount, as per Shop No. 9. on Ground Floor, B-Wing Sagar Avenue-I C.H.S. Ltd., Vakola Dhobhighat, Santacruz (E), Mumbai his Father Mr. Pritamsingh Jeevansingh Sethi, last Will, 400055, area **25.27 sq.mts.** built-up, along with five shares **Rs. 50/-** each-Numbers from **776 to 780**, issued by 2001A, Solinea Lazuli, Tower 3, Sagar Avenue-I C.H.S. Ltd., wide Share Certificate No. 156 and land bearing C.T.S. Nos. 2/11,2/13 and 2/16, of

Village- Kolekalyan, Taluka- Andhei M.S.D.

PUBLIC NOTICE

All person/s having right title, interest claim demand, objection of whatsoeve nature in upon or against the above mentioned Shop in the form of ownership possession, gift, exchange, inheritance decree, lease, lien, mortgage, easemen release, charge through any agreement writing undertaking or in any other way may inform in person the undersigned as the Advocate for my client at, **Mr. D. V** Kini Office No. 203 Prem Angan CHS Ashok Nagar Lane, Vakola Bridge, Santacruz (E), Mumbai- 400055. Ph-09892966281, within **14 days** of publication of this notice failing which the said Title Investigation will be complete without taking cognizance of the sam considering the same being waived and my clients shall not be responsible for the

> MR. D. V. KIN ADVOCATE HIGH COURT Date: 28/01/2023

PUBLIC NOTICE SURRENDER OF SEBI PORTFOLIO MANAGER REGISTRATION

BY AMBIT CAPITAL PRIVATE LIMITED Ambit Capital Private Limited ("ACPL" (CIN: U74140MH1997PTC107598) i registered with Securities and Exchange Board of India ("SEBI") as a Portfolio Manager bearing SEBI Registration No: INP000002221 under SEBI (Portfolio Managers) Regulations, 2020, as amended.

ACPL has transferred its Portfolio Management business w.e.f. Decembe 01, 2022 to Ambit Wealth Private Limited (SEBI Registration No: INP000007465) and is surrendering its Portfolio Managers registration. In view of the same, any aggrieved party may make any representation against the surrende before SEBI within 15 days of the date of notice. Name: Ambit Capital Private Limited

Registered Address: Ambit House. 449, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400 013 SEBI Registration No.: INP000002221

Category of Intermediary: Portfolio Manage

Notice is hereby given to the public at large that our client is conducting a title search and investigation of flat and share: owned by Mr. Vinod K. Kadakia Mr. Jatin K. Kadakia & Mı Virendra K Kadakia and which is more particularly described in the schedule hereunder written. Al PERSONS having any claim in respect thereof by way of sale exchange, gift, mortgage charge, trust, inheritance possession, lease, lien maintenance, tenancy, attachment, lis-pendens or otherwise howsoever are requested to inform the same in writing to the undersigned having hisoffice at 12A, 2nd Floo Onlooker Building, Sir P. M Road, Fort, Mumbai-400 001 within 14 days from the date of publication of this notice failing which, the claim or claims if any

SCHEDULE ABOVE

REFERRED TO Flat No. 804, admeasuring 83.00 Sq.Mtrs. (Carpet) i.e. 99. Sq.Mtrs. Built up area on 8th Floor & Five fully paid up share: "Jai Girnar Premise Co-operative Housing Society Limited" issued under Shar Certificate No. 32 bearing Distinctive Nos. 156 to 160, (both inclusive) of the building known as "Girnar", situated on New Survey No. 3384 and C. S. No. 2/404 & 404 of Tardeo Division 69, Tardeo Road, Mumbai-400 034, along with one open car

Place: MUMBAI

PUBLIC NOTICE

of such person or persons will be considered to have been waived and/orabandoned.

parking space.

Mr. Satish Kekane (Advocate)

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that we are **COMMERCIAL EXECUTION APPLICATION NO. 25 OF 2022** investigating the title of the owners in respect of the properties more

particularly described in the SCHEDULE Raiul Patel aka. Rajul H. Kapadia of Mumbai Indian Inhabitant residing at Ben Nevis 4th Floor, Flat No. 7, Warden Road, All persons/entities having any right Mumbai - 400 026. -Versus-1. Ajay Mody, of Mumbai Indian Inhabitant,

Mumbai - 400 026.

Mumbai - 400 026.

Mumbai - 400 026.

license, assignment, mortgage (equitable or otherwise), inheritance bequest, succession, gift, lien, charge maintenance, easement, trust possession, family arrangement settlement, Decree or Order of any Court of Law, contracts/agreements development rights, partnership o otherwise of whatsoever nature, are hereby required to make the same known either in writing, along with documentary evidence to the undersigned at the address/email id mentioned below within 14 days (fourteen) from the date of the publication of the public notice, failing which, such claim or claims and/or objections, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned All claims and objections addressed in response to this public notice should

_	П	Sr.	New	Via	Area
S	П	No.	Survey	Survey	(in
d s	П	يا	No.	No.	H-R-P)
a,	П	_)wner - Anc		
r.	П	1.	18/20	52/20	0-63-0
s	П	2.	36/1	70/1	1-66-0
е	П	3.	36/2	70/2	0-27-0
dl .	П	4.	36/3	70/3	0-13-0
n ∋,	П	5.	36/5A	70/5A	0-32-0
∍, ∋,	П	6.	36/5B	70/5B	0-33-0
), Э,	П	7.	36/6	70/6	0-26-0
٦,	П	8.	36/7	70/7	0-20-0
t,	П	9.	36/8	70/8	0-35-0
s	П	10.	36/9	70/9	0-25-0
е	П	11.	36/10	70/10	0-06-0
n	П	12.	36/12	70/12	0-34-0
g or	П	13.	36/13	70/13	0-46-0
1.	П	14.	36/15	70/15	0-17-0
١,	П	15.	36/19	70/19	0-85-0
óf	П	16.	36/20	70/20	0-12-0
g	П	17.	39/2	73/2	0-50-0
y,	П	18.	39/3	73/3	0-46-0
e d	П	19.	40/4	74/4	0-64-10
u	П	20.	40/6	74/6	0-37-9
	П	21.	40/9	74/9	0-08-8
	П	22.	40/10	74/10	0-14-7
0	П	23.	40/11	74/11	0-12-20
6	П		Owner - Dee	pak Kanji .	Arethiya
h	П	24.	18/1	52/1	0-13-0
S	П	25.	18/10	52/10	0-15-0
S	Ш	26.	18/12/A	52/12/A	0-82-0
y e	П	27.	18/13	52/13	0-08-0
g	П	28.	18/14	52/14	0-23-0
h	П	0wi	ner - Shailes	•	
n	П	29.	41/2/A	75/2/A	1-36-30
W	Ш	30.	41/2/C	75/2/C	0-03-0
0.	Ш		wner - Hari		
n 0	П	31.	18/8	52/8	1-86-60
v	ıl	-	-		

Dated this 28th day of January, 2023 Sagar Kadam Partner DSK Legal Advocates and Solicitors

residing at 153/B, Heera Panna, Bhulabhai Desai Road 3. Hasumati Mody, of Mumbai Indian Inhabitant, residing at 153/B, Heera Panna, Bhulabhai Desai Road

...Respondents/ (Original Defendants)

..Applicant/

(Original Plaintiff)

<u>Notice Under Rule 581 of Bombay High Court, (Original Side) Rules,</u> 1980 to all concerned persons having claims over attached property

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY ORDINARY ORIGINAL CIVIL JURISDICTION

COMMERCIAL SUIT NO. 679 OF 2017

residing at 153/B, Heera Panna, Bhulabhai Desai Road,

2. Chandrakant Mody, of Mumbai Indian Inhabitant,

WHEREAS in pursuance of a Warrant of Sale of immovable property dated the 21st day of November, 2022, the Sheriff has been directed to sell by public auction at the instance of the Applicant/Original Plaintiff abovenamed; the right, title and interest of the Respondents abovenamed in their ownership of immovable properties situated at Flat No.153/B, Heera Panna Building, Bhulabhai Desai Road, Mumbai - 400 026.

Notice is hereby given to all persons having rights in or charges claims on the abovenamed property (other than claims involving and objection to the attachment or seeking the removal of the same) that they should on or before the 28th day of February, 2023, lodge in this office an affidavit verified by oath or Solemn affirmation of

Dated this 16th day of January, 2023.



(K. M. Rane) I/c. Commissioner for Taking Accounts High Court, Bombay Room No. 505, 506, 511, 5th Floor, G. T. Hospital Compound, Opp. L. T. Marg Police Station, Bombay - 400 001

Note: You are hereby informed that the free Legal Services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committees, District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committees, as per eligibility criteria are available to you and in case you are eligible and desire to avail the free Legal Services, you may contact any of the above Legal Services Authorities / Committees.

ONEWORLD CREATIONS PRIVATE LIMITED (in Liquidation) E-AUCTION SALE NOTICE

Sale of immovable property owned by Oneworld Creations Private Limited (in Liquidation) in accordance with Regulation 32 and 33 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016. The sale will be conducted by the undersigned through the e-auction platform: https://right2vote.in/login.as.per.Schedule Lunder Regulation 33 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016 for the following property:

Asset	Particulars	Reserve Price (Rs.)	EMD Amount (Rs.)
Commercial Office	Unit 1 & 2, Solaris Building D, 8th Floor, Saki Vihar Road, Andheri (East) Mumbai - 400072. Built Up - 3342 Sq. ft Carpet Area = 2785 Sq. ft	300,72,060/-	30,07,206/-
Nato and Time	of E. Austion: 25th Enhancery, 2022 at	11:00 AM to 1:00 E	MICT

Date and Time of E-Auction: 25th February, 2023 at 11:00 AM to 1:00 PI Email ID: assets.eauction@gmail.com;Mobile No.: +91 9920497048 E-Auction Service Provide:Right2Vote Info Tech Private Limited Terms and Condition of the E-Auction are as under:

E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER
THERE IS BASIS" through approved service provider, M/s Right2Vote InfoTech Private

2. This E-Auction Notice shall be read in conjunction with the complete E-Auction Process Information Document containing details of the assets, e-auction bid form, declaration and undertakings, general terms and conditions of the e-auction sale which will be made available by contacting on Mobile No.: +91 9920497048, Email ID: assets.eauction@gmail.com in the working hours from Monday to Friday and on the website of the E-Auction Service Provider.

3. The intending bidders, prior to submitting their bid, should make their independent inquiries regarding the title of properties and inspect the properties at their own expenses and satisfy themselves.

The intending bidders are required to deposit Earnest Money Deposit (EMD) amount through Demand Draft in the name of "ONEWORLD CREATIONS PRIVATE LIMITED IN LIQUIDATION"

5. Intending bidders should submit the evidence for EMD Deposit of 10% of reserve price and Request Letter for participation in the E-Auction along with KYC and other documents. The formats can be taken from the E-Auction Process Information Document. These documents should reach the office of the Liquidator through physical delivery or post/courier at the address given above before 05:00 PM on or before 23 th February, 2023.

6. The names of the eligible bidders will be identified by the Liquidator to participate in the E-Auction Only bidders submitting confirmation of payment of EMD through Demand Draftshall be eligible for participating in the e-auction. The E-Auction Service Provider will provide User ID and Password through email to the eligible bidders.

7. The Eligible Bidders, participating in the E-Auction, will have to Bid for at least the Reserve

Price and increase their Bid by a minimum incremental amount of Rs. 100,000 or i multiples of these amounts

The bidder who submits the highest bid amount (not below the Reserve Price) on the

8. The bloder who submits the highest bit amount (not below the Reserve Price) on the closure of E-Auction shall be declared as the Successful Bidder and a communication to that effect will be issued through electronic mode by the E-Auction Service Provider, which shall be subject to approval by the Liquidator.

9. The EMD of the Successful Bidder shall be retained towards part of the sale consideration and the EMD of Unsuccessful Bidders shall be refunded. The EMD shall not bear any interest. Please refer to the E-Auction Process Information Document for the payment schedule of successful bid amount.

10. The sale shall be subject to the relevant provisions of the Insolvency and Bankruptc

Code, 2016 read with Schedule I under Regulation 33 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016. 11. The Liquidator is not bound to accept the highest offer and has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel the e-auction and the reason for such rejection will be communicated to the respected bidder.

12. In case there is a discrepancy between the publications of e-auction notice in English and Vernacular newspapers then the English newspaper will supersede the Vernacular newspaper and shall be considered as the final copy, thus removing the ambiguity.

Jovita Reema Mathias

Date: 28.01.2023 Place: Mumbai

Oneworld Creations Private Limited – In Liquidation Reg. No.IBBI/IPA-002/IP-N00337/2017-18/10941 Add: 306, A Wing, Rustomjee Central Park, Andheri Kurla Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400069

GOVERNMENT OF MAHARASHTRA

PUBLIC WORKS DEPARTMENT E-TENDER NOTICE NO. 108 FOR 2022-2023 Online E- Tenders in B-1 Form For the Following Work are invited by

the Executive Engineer, Presidency Division, PWD, 2nd Floor Bandhakam Bhavan, 25 Murzban Road, Fort, Mumbai-400 001 (Tel. No. 22016975 / 22016977) from contractors registered in appropriate class of the Public Works Department, Right to reject/accept of all or one tender is reserved by the undersigned. Name Of Work Amt.

IVO.		i
1	Repairs to doors, windows, fittings watersupply and sanitary fittings, repainting, replastering repairs to tiled flooring leaking roof and drainage line in the compound of Administrative staff college and Ensahulent Compounf Mumbai	
2	Repairs to and repolishign to wood work in court chambers, offices at Motar Accident Cout in the compound of Administrative Staff College, Mumbai	17.63
3	Internal plaster and painting to officers Quartes At CP office Compound, Mumbai.	14.29
4	Repairs to offices, repairs to chain link fencing repairs to chamber and concreting in the compound of Enshahutment, Mumbai	16.86
5	Renovation of door, windows, kitchen otta, kitchen trolly, storage unit, plaster & painting in room no. 31 at Govt. Sagar Bldg., Churchgate, Mumbai.	
6	Various work in Yashodhan Flat no. 4,11,27 Asawari-404 & Vibhavari-602 Building at Chuchgate, Mumbai.	11.52
7	Repairs to GI sheet roof, Doors & windows & Repainting internally various barracks in thecompound of	

Ensahutment, Mumbai. 8 Repairing and renovation, roof, shed, false ceiling, flooring, 19.97 veneer parittion, MS grill Motar Accident clains Tribunal & Consumer dispute Redressal Commission in the com pound of Administrative Staff College, Mumbai

9 Various works in M.A.T court, Mumbai Maker Tower E-wing 14.39 3rd floor, Cuff Parede, Mumbai. 10 Providing and Fixing Glass to Passage Partition for New Arrangement of A.C. Pipe Line at Mantralaya Annexe

Building 11 Repairs to Drainage line & Paver Block at vocational 10.52 Guidance at E T H Campus. 12 Repainting and Plastering to 1st to 3rd floor and ACP Cabin 16.67 other cabin garden, catta, Curb wall and flag post at C.P.

Office New Building, CP compound, Mumbai 13 Repairs to M T Roof of I T I workshop at E T H Campus 19.19 14 Repairs to Compound wall & Repairs to Servan Qtr Near Avanti Amber Bldg. at N D Road, Mumbai. Issue Date :- 30 1 2023 to 6 2 2022

All the corrigendum/Changes pertain to notice will not published in newspapers that will published in E-tendering process. All the detail Information is available on following websites 1) www.mahapwd.com

www.mahatenders.gov.in No. PD/TC/627

Opening Date :- 7.2.2022

(C. T. Naik) Office of the Executive Engineer. Presidency Division, P.W.D., 2nd Floor, Executive Engineer Bandhakam Bhavan, 25, Murzban Road, Presidency Division Mumbai Presidency Division, Mumbai,

Fort, Mumbai-400 001 Email: presidency.ee@mahapwd.gov.in Date: 13.01/2023 DGIPR 2022-23/5558

The above-mentioned borrowers(s)/ quarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: January 28, 2023 **Authorized Office** ICICI Home Finance Company Limited

Place: Akole, Jalgaon

GOLD E-AUCTION CUM INVITATION NOTICE

without any prior not	ice. Auction will be held	online -https://jewel-	auction procuretiger co sed borrower, all condition	m between 1	2:30 pm	to 3:30 pm. For detailed
	Customer Name	Loan A/C No.	Customer Name	Loan A/		Customer Name
Branch Name: Bhiwandi			/lumbai-Bandra Pali	Br		ame: Nashik- npurroad
	149305002783 Nasir Sattar Pathan		Roofi Bhure	0027050		Dinesh
	me: Bidgaon	697805600653	: Mumbai-Borivali	0027030		Dovaneshwar Bagul
293005000637	Subhadra	001805016196	Suresh Harilal	0027050	16585	Amol Bhaidas
	Wankhede	001808016196	Vaishnay			Motirale
	Sevak Kshirasagar	Pranch No	me: Mumbai-	Branc		e: Navi Mumbai
	ame: Butibori		i.I.C.Colony			Il Sec-06
146005001648	Pravin Bharat Bhandarkar	121505000807	Urvi Parmar	1884050	101444	Vijay Bhagwan Sanas
Branch Name: C	handrapur - Gandhi		me: Mumbai-			
	uare		aibabanagar	Brane	Branch Name: Navimumbai- Kharghar	
243005001055	Bameshwar	123205000689		1030050		Ahmed Abbas
	Ramchandra Peche		me: Mumbai-	1.00000		Parkar
Branch Na	me: Dasgaon		kelkarmarg	1	Branch	Name: Pen
642105003833	Sanjay Tukaram		Karamchand Gupta	3751050	02771	Hiraman Marya
	Bhoir		me: Mumbai-			Patil
	ne: Hinganghat		hwarieast			ne: Pimpalgaon
189005005328	Ashwin Shankar Kawade	123605002520	Bhushan Harishchandra	1789050	06930	Kiran Shankar Ghadwaje
Branch Name: F	liranandani Estate-	Nigwekar Branch Name: Mumbai-		Branch Name: Pulgaon		
Pat	lipada		me: Mumbai- hakurcomplex	6996056	01827	Pravin Sureshsing
196805000383	Abhishek Singh	107405001614				Dhumale
Branch f	Name: Katol		me: Mumbai-	Br	anch N	lame: Satana
	Nihal Bhojraj Bhajan		ame: Mumbai- argkurla	4052050	00980	Dipak Nandkishor Bachhav
177605003988	Devendra Chopde	120205001527	Mumtaz Mohd	-		lame: Shivadi
177605004440	Seema Nilesh		Saleem Sayed			
	Bagadate	Branch Name	: Mumbai-Malad	411105000595 Anil Ramdas Wagh Branch Name: Sinnar		
	Charghar-Sector 35	015805013655	Mozaffar Alam	0491050		Pradio
727705000063			Armaan Zahidi	0491050	09221	Shyamnarayan
	ame: Mahad		Mohamad Habib Shaikh			Yaday
642205004881	Rahul Jentilal Bhagat	Branch Na	me: Mumbai-	0491050	09564	Pradip
642205008562	Vinod Yashavant		dlinkroad	1		Shyamnarayan Yadav
	Dhadve	122105000956	Santosh Satyawan	Brane	ch Nan	ne: Thane-Kalwa
642205009003	Fahmeeda Javeed		Handure	1488050		Bhushan
	Mulla		Mumbai-Santacruz	1 50000		Shashikant Landge
642205009016	Dipak Baliram Shelar	020905006427	Umer Shaikh Kamlesh Kisan	В		lame: Thane-
	me: Malegaon	<u> </u>	Wavekar	1569050		
642805003521	Wasi Ahmed		Nagpur - Manish	1		Singh
	Shamim Ahmed		agar	Bran	ch Nan	ne: Thane-Vasai
Branch Na 178605003479	me: Manmad Sharad Kacharu	749905000355	Pravin Chhatrapati Nehare	0022050	06203	Azizul Sunafarali Hogue
	Pawar	Branch Name:	Nagpur-Civillines	Bra	nch Na	me: Virar East
Branch N	ame: Morba	005905023110	Mahesh Bhoyar	3409050		Bhoresh Bhiwa
643105002099	Jitendra Vishnu	Branch Name	e: Nagpur-Itwari	1 . 35555		Sandav
	Dakhinkar	146305002838	Nilesh Sudhakarrao	В	ranch	Name: Wadi

ICICI Bank Limited | GOLD E-AUCTION CUM INVITATION NOTICE

The below mentioned borrowers have been issued notice to pay off their outstanding amount towards the facility against gold ornaments ("Facility") availed by them from ICICI Bank Limited ("ICICI Bank"). We are constrained to conduct an E-Auction of pledged gold ornaments on Feb 08, 2023 as they have failed to repay the dues. ICICI Bank has the authority to remove account /change the E-Auction date.

without any prior not	ice. Auction will be held (s, please log into given we	online -https://jewel-	auction procuretiger co	om	between 12:30 pm	to 3:30 pm. For detailed
				15 1		
Loan A/C No.		Loan A/C No.	Customer Name Jumbai-Bandra Pali	L		Customer Name
	me: Bhiwandi Nasir Sattar Pathan		Jaka			nme: Nashik- npurroad
	me: Bidgaon	697805600653	Roofi Bhure	ı	002705019110	Dinesh
293005000637	Subhadra	Branch Name:	Mumbai-Borivali	L		Dnyaneshwar Bagul
	Wankhede	001805016196	Suresh Harilal Vaishnav		002705016585	Amol Bhaidas Motirale
	Sevak Kshirasagar	Branch Na	me: Mumbai-	ı	Branch Name	: Navi Mumbai -
	ame: Butibori		.I.C.Colony	L		Sec-06
146005001648	Pravin Bharat Bhandarkar	121505000807	Urvi Parmar me: Mumbai-		188405001444	Vijay Bhagwan Sanas
	handrapur - Gandhi		me: Mumbai- aibabanagar	l		e: Navimumbai-
	uare	123205000689	Ravi Thanvi	L		arghar
243005001055	Rameshwar		me: Mumbai-		103005002636	Ahmed Abbas
	Ramchandra Peche		kelkarmarg	L		Parkar
642105003833	me: Dasgaon Saniay Tukaram		Karamchand Gupta	L		Name: Pen
	Bhoir	Branch Na	me: Mumbai-	L	375105002771	Hiraman Marya Patil
	ne: Hinganghat		nwarieast			e: Pimpalgaon
189005005328	Ashwin Shankar Kawade	123605002520	Bhushan Harishchandra		178905006930	Kiran Shankar Ghadwaje
	liranandani Estate-		Nigwekar me: Mumbai-	l	Branch Na	me: Pulgaon
Pat 196805000383	lipada Abhishek Singh	Kandivalitl	nakurcomplex		699605601827	Pravin Sureshsing Dhumale
	Name: Katol	107405001614	Shaikh Ahmed	l t	Branch N	ame: Satana
177605003955	Nihal Bhojraj Bhajan	Lbsm	me: Mumbai- argkurla	Ī	405205000980	Dipak Nandkishor Bachhav
177605003988	Devendra Chopde	120205001527	Mumtaz Mohd	lt	Branch Na	ame: Shivadi
177605004440	Seema Nilesh Bagadate		Saleem Sayed	ŀ		Anil Ramdas Wagh
Branch Name: h	Charghar-Sector 35		: Mumbai-Malad	lt		ame: Sinnar
	Zahid Ahmed Khan	015805013655	Mozaffar Alam	lt	049105009221	Pradip
	ame: Mahad		Armaan Zahidi Mohamad Habib			Shyamnarayan
642205004881	Babul Jentilal		Shaikh	L		Yadav
042203004881	Bhagat	Branch Na	me: Mumbai-		049105009564	Pradip
642205008562	Vinod Yashavant		dlinkroad			Shyamnarayan Yadav
	Dhadve	122105000956	Santosh Satyawan	lt	Branch Nam	e: Thane-Kalwa
642205009003	Fahmeeda Javeed Mulla	Daniel Norman	Handure Mumbai-Santacruz	lŀ	148805000831	Bhushan
642205009016	Dipak Baliram	020905006427	Umer Shaikh	L		Shashikant Landge
642205009016	Shelar	020905006427	Kamlesh Kisan			ame: Thane- oparaeast
Branch Na	me: Malegaon		Wavekar	l H	156905000979	Vikram Singh Durg
642805003521	Wasi Ahmed Shamim Ahmed		Nagpur - Manish agar	L		Singh
Branch Na	me: Manmad	749905000355	Pravin Chhatrapati	l F	002205006203	e: Thane-Vasai
178605003479	Sharad Kacharu		Nehare		002205006203	Azizul Sunafarali Hoque
	Pawar		Nagpur-Civillines	ı		me: Virar East
	ame: Morba	005905023110	Mahesh Bhoyar	ı	340905000299	Bhoresh Bhivva
643105002099	Jitendra Vishnu Dakhinkar		e: Nagpur-Itwari Nilesh Sudhakarrao	-	Propeh N	Sandav Jame: Wadi
643105002101	Jitendra Vishnu Dakhinkar		Dondilkar	ŀ	202705003443	Sachin Prabhakar
	Dakminkar	Branch Name	: Nashik-Bodhale	L		Deshmukh

Registered office: Landmark, Race Course Circle, Vadodara 390 007-Corporate office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Mumbai 400 051.

			Naka	Shara	npurroad
	Nasir Sattar Pathan	697805600653		002705019110	Dinesh
	ame: Bidgaon		: Mumbai-Borivali	002703013110	Dovaneshwar B
293005000637	Subhadra	001805016196	Suresh Harilal	002705016585	
	Wankhede	001808016196	Vaishnav		Motirale
	Sevak Kshirasagar	Barrack No.	me: Mumbai-	Branch Name	: Navi Mumbai
	ame: Butibori		i.I.C.Colony	Neru	I Sec-06
146005001648	Pravin Bharat Bhandarkar	121505000807	Urvi Parmar	188405001444	Vijay Bhagwa Sanas
	handrapur - Gandhi		me: Mumbai-	Branch Nam	e: Navimumbai
	quare		aibabanagar		arghar
243005001055	Rameshwar	123205000689	Ravi Thanvi	103005002636	Ahmed Abba
	Ramchandra Peche		me: Mumbai-		Parkar
Branch Na	ame: Dasgaon		kelkarmarg	Branch	Name: Pen
642105003833	Sanjay Tukaram		Karamchand Gupta	375105002771	Hiraman Mary
	Bhoir		me: Mumbai-		Patil
Branch Nar	ne: Hinganghat		hwarieast	Branch Nan	ne: Pimpalgaon
189005005328	Ashwin Shankar	123605002520	Bhushan	178905006930	Kiran Shanka
	Kavvade		Harishchandra		Ghadwaje
Branch Name: I	Hiranandani Estate-		Nigwekar	Branch Na	ame: Pulgaon
Pa	tlipada		me: Mumbai-	699605601827	Pravin Sureshs
196805000383	Abhishek Singh		hakurcomplex		Dhumale
Branch	Name: Katol	107405001614		Branch N	ame: Satana
177605003955	Nihal Bhoirai Bhaian		me: Mumbai-	405205000980	Dipak Nandkist
177605003988	Devendra Chopde		argkurla		Bachhav
177605003388	Seema Nilesh	120205001527	Mumtaz Mohd	Branch N	ame: Shivadi
177605004440	Bagadate		Saleem Sayed	411105000595	Anil Ramdas W
	Kharghar-Sector 35		: Mumbai-Malad		lame: Sinnar
	Zahid Ahmed Khan	015805013655	Mozaffar Alam	049105009221	Pradip
			Armaan Zahidi	049103009221	Shyamnaraya
	lame: Mahad		Mohamad Habib Shaikh		Yaday
642205004881	Rahul Jentilal		me: Mumbai-	049105009564	Pradip
	Bhagat		ime: Mumbai- dlinkroad		Shyamnaraya
642205008562	Vinod Yashavant	122105000956			Yadav
	Dhadve	122105000956	Santosh Satyawan Handure	Branch Nam	e: Thane-Kalwa
642205009003	Fahmeeda Javeed			148805000831	Bhushan
	Mulla		Mumbai Santacruz		Shashikant Lan
642205009016	Dipak Baliram	020905006427	Umer Shaikh		lame: Thane-
	Shelar	020905006498	Kamlesh Kisan		oparaeast
	me: Malegaon		Wavekar	156905000979	Vikram Singh D
642805003521	Wasi Ahmed		Nagpur - Manish		Singh
	Shamim Ahmed		lagar		ne: Thane-Vasai
	me: Manmad	749905000355	Pravin Chhatrapati	002205006203	Azizul Sunafar
178605003479	Sharad Kacharu		Nehare		Hoque
	Pavvar		Nagpur-Civillines	Branch Na	me: Virar East
	lame: Morba	005905023110	Mahesh Bhoyar	340905000299	Bhoresh Bhiv
643105002099	Jitendra Vishnu		e: Nagpur-Itwari		Sandav
	Dakhinkar	146305002838	Nilesh Sudhakarrao		Name: Wadi
643105002101	Jitendra Vishnu		Dondilkar	202705003443	Sachin Prabhal
	Dakhinkar		: Nashik-Bodhale		Deshmukh
	ame: Mumbai-		lagar	Branch Na	ame: Wardha
	ourbunglows	186805001792	Karansing Thakur	108005003811	Chanchal Harib
101205001753			ame: Nashik		Vyas
	ame: Mumbai-	Kalikam	andir Road	Branch f	Vame: Yevla
	erijbnagar	187305000929	Sonali Amol	376405003688	Vinod Aadinat
108605003570	Navratan Sharma	1	Deshmukh	1	Avhad

Date : 28.01.2023 Place : RoMG-Pune

that they are able to prevent such situation and continue to participate in the auction successfully.

(Authorised Officer Piramal Capital & Housing Finance Limite

The said intimation is also available on the Company's Website at www.orientabrasives.com and also be available on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com & For Orient Abrasives Limited Sd/sd/ Seema Sharma Company Secretary & Compliance Office Place: Mumbai Dated: January 27, 2023 Place: Mumbai

EMD

in Rs.

MAHARASHTRA POLLUTION CONTROL BOARD

Sub-Regional Office, Mumbai-III Kalpataru Point, 1st Floor, Sion Matunga Scheme Road No. 8, Near Sion Circle, Sion (E), Mumbai-400022. **Ph**:- (022)-24015269 / 24016239

Visit us at: http://mpcb.gov.in Email: sromumbai3@mpcb.gov.in NOTICE FOR ENVIRONMENTAL PUBLIC HEARING

Chemicals and Fertilizers Limited, at Trombay, Chembur, Mumbai. is

An Application to conduct Public Hearing from M/s. Rashtriya

received to Maharashtra Pollution Control Board for installation of Proposed new project - New Nano Urea Fertilizer Plant at RCF, Trombay Unit. It is decided to conduct Public Hearing under EIA Notification 2006

Details of Public Hearing are as below-Date of Public Hearing : 02.03.2023

Time of Public Hearing : 11:00 AM

Gangadhar Deshmukh Hall, RCF Colony, Chembur, Mumbai 400 074.

All interested person are requested to send their suggestions, views & objections directly to the following address.

Member Secretary, **Environment Impact Assessment Authority,** Environment Department, Room No. 217, Mantralaya, Mumbai-400032.

Suggestions, views, comments and objections of the public can be filed / registered in writing within 30 days from the date of publication of this notice. Also Suggestions, views, comments and objections in oral and written can be presented during the Public Hearing. Copies of the Environmental Impact Assessment report and Executive Summary of the Project in English / Marathi are available at the following offices. Concerned persons can study the above documents during the Office hours

Office of the Collector, Mumbai Suburban, Administrative Building, 10thfloor, Government. Colony, Bandra (E) Mumbai Environment Department. Government of Maharashtra, 15th floor

Joint Director (WPC), M.P.C. Board, Sion, Mumbai Regional Officer- Mumbai/ Sub-Regional Office, Mumbai-III, MPC Board, Kalptaru Point 1st floor, Sion Matunga Scheme Road No. 8, In front of Sion Circle, Sion (E), Mumbai.

New Administrative Building. Mantralaya, Mumbai

Assistant Commissioner, M/W Ward, Brihanmumbai Mahanagai Palika, Sharadbhau Aachary Marg, Chembur, Mumbai. Joint Director of Industries Mumbai, Metropolitan Region, 702, 7th

Sd/-

Floor, Development Center, Dr.C.G. Gidwani Marg, Wadavali Village,

M.P.C. Board, Mumbai

Sub-Regional officer, Mumbai-III

PHYSICAL POSSESSION NOTICE PICICI Home Finance Bandra (East), Mumbai- 400051

Savedi, Ahmednagar- 414003

Complex, Jilha Peth Swatantraya Chowk, Jalgaon- 425001 The undersigned being the Authorized Officer of ICICI Home Finance Company Limited under the

borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings

28.01.2023 Mumbai, Mumbai Suburban, Palghar, Thane,

title, claim, benefit, demand or interest in respect of the under mentioned properties or any part thereof by way of sale, exchange, let, lease, sub-lease,

written herein below.

1	All those pieces and parcels of land situate at Village Vakas, Taluka Karja District Raigad, Maharashtra, 41010 and bearing the following Survey Numbers					
١	Sr.	New	Old	Area		
١	No.	Survey	Survey	(in		
١		No.	No.	H-R-P)		
١)wner - Anc	hor Lifesca	pes LLP		
١	1.	18/20	52/20	0-63-0		
١	2.	36/1	70/1	1-66-0		
١	3.	36/2	70/2	0-27-0		
1	4.	36/3	70/3	0-13-0		
١	5.	36/5A	70/5A	0-32-0		
١	6.	36/5B	70/5B	0-33-0		
١	7.	36/6	70/6	0-26-0		
١	8.	36/7	70/7	0-20-0		
١	9.	36/8	70/8	0-35-0		
١	10.	36/9	70/9	0-25-0		
1	11.	36/10	70/10	0-06-0		
1	12.	36/12	70/12	0-34-0		
1	13.	36/13	70/13	0-46-0		
1	14.	36/15	70/15	0-17-0		
1	15.	36/19	70/19	0-85-0		
1	16.	36/20	70/20	0-12-0		
1	17.	39/2	73/2	0-50-0		
١	18.	39/3	73/3	0-46-0		

32. 40/5 74/5 0-32-9 0-09-4 33 40/7 74/7 C-16, Dhanraj Mahal Chhatrapati Shivaji Marq

January 27, 2023

Registered office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Corporate Office: ICICI HFC Tower, JB Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai- 400059 Branch Office: 2nd floor, Office no. 203, Sai Midas, Opposite Patiyala House, Nagar, Manmad Poad, Branch Office: City Survey No.1976B/1+2 India Garage, South Western Corner, 1st floor of India Plaza

Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The

	with the property will be subject to the charge of ICICI Home Finance Company Limited.					
Sr. No.	Co hamainal	Description ofproperty/ Date of Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Namof Branc		
1.	Narendra Shrishail Kudagnure (Borrower), Shrishail Limbanna Kudganure (Co-Borrower), NHADR00001270794	Bungalow Shivshankti Bungalow Navrang Colony Dhumalwadi Road Akole Taluka Akole Ahmednagar Akole S No. 149/40/1 Akole- 422601 Bounded By North: Internal Road South: Shinde Property East: Naikwad Hospital West: Intrrnal Road. Date of Possession- 24-Jan-23	17-11-2021 Rs. 57,28,738/-	Ahme nagar		
2.	Ravindra Ghansham Sapkale (Borrower), Alka Ravindra Sapkale (Co-Borrower), LHJLN00001353279 & LHJLN00001353280.	Central Block From East Side Jalgaon- 425001. Bounded By- North: Road and Use, South: Adj. G. No. 32, East: Adj. Block, West: Adj. Block. Date of Possession- 25-Jan-23	18-01-2022 Rs. 20,73,226/-	Jalgad B		

PUBLIC NOTICE

ohau

S/d Authorised Officer For ICICI Bank Limited

quote the No. H0299. **SCHEDULE**

Apollo Bunder, Mumbai 400 001 Email id: srs@dsklegal.con

FEDERAL BANK

लोन कलेक्शन अँड रिकव्हरी डिपार्टमेंट/मंबर्ड डिव्हिजन दी फेडरल बँक लि., एलसीआरडी/मुंबई डिव्हिजन

पत्ता : १३४, १३ वा मजला, जॉली मेकर चेंबर्स नं. २, निरमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१ र्डमेल:mumlcrd@federalbank.co.in. सीआयएनः एल६५१९१केएल१९३१पीएलसी०००३६८ फोन : ०२२-२२८४६६७६, ०२२-२२८५३७१२, ०२२-२२०२८४२७

स्पीड पोस्ट सह ए/डी

१) श्री. गुलाब यादव, श्री. श्रीराम यादव यांचे मुलगा

पत्ता : स. क्र. ३९, खो. क्र. १११४, साई दिप चाळ, श्रीराम नगर, दुबे हॉस्पिटल जवळ, नालासोपारा पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर, महाराष्ट्र-४०१२०९.

२) श्रीम. ज्ञानती गुलाब यादव, श्री. गुलाब यादव यांची पत्नी पत्ता : स. क्र. ३९, खो. क्र. १११४, साई दिप चाळ, श्रीराम नगर, दुबे हॉस्पिटल जवळ, नालासोपारा पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर, महाराष्ट्र-४०१२०९.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट असा उल्लेख) च्या कलम १३(२) अंतर्गत जारी सचना

तुम्ही १ला मुख्य कर्जदार आणि २री हमीदार/ सह जबाबदार/सह कर्जदार/गहाणवटदार म्हणून बँकेच्या नावे आवश्यक तारण करार/कर्ज दस्तावेज निष्पादित करून मीरा रोड येथील तिच्या शाखेमार्फत फेडरल बँक लिमिटेड, कंपनी अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत बँकिंग कंपनी, जिचे नोंदणीकत कार्यालय आहे अलवाये येथे (यानंतर बँक असा उल्लेख) कडन एकदम नवा वाणिज्यिक वाहन खरेदी करण्यासाठी ०७/०२/२०२२ रोजी कर्ज खाते क्र. २१२४६९०००००२८६ चे रु. २१,११,६४५/– (रुपये एकवीस लाख अकरा हजार सहाशे पंचेचाळीस मात्र) च्या रकमेची सीटीजी वाणिज्यिक वाहन कर्ज-नविन घेतली.

बँकेकडन घेतलेल्या वरील सदर पतस्विधेच्या तारणापोटी तुम्ही क्र. १ खालील जंगम मिळकतीच्या संबंधात गहाणाच्या मार्गाने बँकेच्या नावे तारण हितसंबंध बनवले.

गहाण जंगम मिळकतीचे वर्णन

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वसई, महाराष्ट्र येथे नोंदणीकृत आणि वर्ष २०२२ मध्ये महिंद्रा ॲण्ड महिंद्रा द्वारे निर्मितीचे नोंदणी क्रमांक - एमएच४८सीबी३३०६ चेसिस क्र. एमए१जेएसीएमडब्ल्यूएफएन६ए७५९१६, इंजिन क्र. सीएमएन४ए९६८७०, २०२२ मॉडेल, डिझेल धारक एकदम नवा मिहंद्रा फ्यूरिओ १६ डी बीएस६ ५३ एचडब्ल्यू २२ वाहनाचे जंगम तारण

वरील सदर गहाण तारण मिळकती यानंतर ''तारण मत्त्ता' असा उल्लेख. तुम्ही मान्य केलेल्या अटीचा भंग करून वरील तारण कर्जाच्या परतफेडच्या कसूर केली आहे आणि खाते आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ०६/०१/२०२३ रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेट बनले

निम्नस्वाक्षरीकार हे फेडरल बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणून याद्वारे तुम्हाला कळवित आहेत की क्रमांक २१२४६९०००००२८६ सह सीटीजी वाणिज्यिक वाहन कर्ज-निवन ०८.०१.२०२३ रोजी रू. २०.२३.३८८/ - (रुपये वीस लाख तेवीस हजार तीनशे अञ्चाऐंशी मात्र) या रक्कम बँकेच्या **मीरा रोड** शाखेकडील तुमच्या कर्ज खात्याच्या अंतर्गत तुमच्याकडून थकीत आहे.

बँक तारण धनको या नात्याने सदर ॲक्टच्या कलम २ (झेडडी) अंतर्गत उद्देश ठेऊन तुम्हाला सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत सदर सचना तारखेपासन ६० दिवसात खर्च आणि इतर प्रभार आणि प्रदानाच्या तारखेपर्यंत पृढील व्याजासह तुमच्याकडून ०८.०१.२०२३ पासून ४% थिकत व्याजासह मासिक आधारे क्रमांक २१२४६९००००२८६ सह तुमच्या सीटीजी वाणिज्यिक वाहन कर्ज-नविन मध्ये दरसाल ९.५१% दराने पुढील व्याजसह रक्कम प्रदान करण्यासाठी याद्वारे बोलावणे करीत आहे. कसूर केल्यास बँक तारण धनको या नात्याने कोणत्याही इतर हक्क आणि उपायांचा पूर्वग्रह न ठेवता, पुढील कोणतीही सूचना न देता सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत खालील नमूद तुमच्या विरुध्द कार्यवाही अबलंबिण्याकरिता

- १. वरील नुसार वर्णिलेल्या तारण मत्तेचा कब्जा घेणे आणि थकबाकी वसूल करण्यासाठी भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतर करणे
- २. तारण मत्तेचे व्यवस्थापन ताब्यात घेणे आणि थकबाकी वसूल करण्यासाठी भाडेपट्टा. अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने तिचे हस्तांतर करणे.
- बँकेद्वारे ताब्यात घेतलेल्या तारण मत्तेच्या व्यवस्थापनासाठी कोणाही व्यक्तीची नियुक्ती करणे ४. बँकेस भरणा करण्यास अशी व्यक्ती ज्यांनी तारण मत्ता संपादित केली आहे वा अशी व्यक्ती जिला तुम्ही थकबाकी देणे आहे वा अशी व्यक्ती जिच्याकडून तुम्हाला थकबाकी येणे आहे त्यासंबंधी बँकेस लेखी स्वरूपात सूचित करणे आवश्यक आहे.

सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अंतर्गत तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येते की, सदर सूचना प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सदर सूचनेत नमूद करण्यात आलेली तारण मत्ता बँकेच्या पूर्वनियोजित लेखी संमतीशिवाय बँकेच्या हितसंबंधाला बाधा येऊ न देता कोणत्याही बाबतीत सदर सूचनेत उल्लेखित तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य स्वरूपात हस्तांतर करू शकत नाही.

तुम्हाला याद्वारे सदर ॲक्टच्या कलम १३(६) अंतर्गत सूचना देण्यात येते की, जर, सदर तारण मत्तेच्या मालकांकडून हस्तांतरण झाल्यास बँकेकडे तारण मत्तेच्या संदर्भात हस्तांतरण करण्याचे हस्तांतरिती या नात्याने सर्व अधिकारांवर वैध नामाधिकार देणे आवश्यक आहे. सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत तुम्ही बँकेचे तुमच्या वरील सर्व देयाची परतफेड करण्यास कसूरवार ठरल्यास सूचना घ्यावी आणि बँक सदर ॲक्ट अंतर्गत उपायांची कार्यवाही करतील, तुम्ही पुढे त्यासंबंधी बँकेस सर्व रक्कम, आकार आणि करण्यात आलेल्या खर्चाचा भरणा करण्यास जबाबदार असाल. विहित वेळेत तारण मत्तेच्या विमोचनाकरीता आपले लक्ष ॲक्ट च्या कलम १३(८) च्या तरतुर्दींकडे वेधण्यात येत आहे. तारण मत्तेच्या विक्री प्रक्रियेतून थिकतांची वसुली न झाल्यास बँक तुमच्याकडून व्यक्तिगत थकीत रक्कम वसूल करण्याची कार्यवाही करेल. त्यांच्या थकबाकीच्या वसुलीकरिता सदर सूचना बँकेकडे उपलब्ध असलेल्या हक्कांचा आणि उपायांचा पूर्वग्रह न ठेवता निर्गमित करण्यात येत आहे.

सदर दिनांक, १० जानेवारी, २०२३

दि फेडरल बँक लि.करिता श्री. लेसीन सी. असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट आणि विभाग प्रमख (सरफैसी ॲक्ट अंतर्गत प्राधिकृत अधिकारी)

इंडस्टियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४.

मे. अप्सरा प्लायवूड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड/ श्री. पी. के. अब्दुल प्लॉट क्र. ४०१, ४वा मजला, इमारत क्र. १, मक्का टॉवर सीएचएस, १ला गोठाण लेन

मे. ए. आर. टेक्सटाइल्स/ श्री. मोहम्मद अझहर रेहेमतुल्ला उर्फ श्री. सर्ल्हे क्र. १८६, प्लॉट क्र. १ ते १७, नयापुरा वार्ड, मालेगाव महानगर पालिका हद्दीत,

मे. भारत ऑटो कॉर्पोरेशन/ सौ. अल्पा कमलेश गांधी/ सौ. राजेश्वरी निवासी मिळकत सी.एस. क्र. ४६८५, अंतिम प्लॉट क्र. ५०, उप प्लॉट क्र. २४,

गुप्ता/श्रीम. अर्चना मंगेश गुप्ता यांचे फक्त ज्ञात कायदेशीर वारस/ दुकान 🗸 ८९, हिस्सा क्र. ०७, गाव खारी, तालुका जिल्हा ठाणे, मीरा भाईंदर महानगरपालिका

मे. एव्हॉन फार्मा केमिकल्स/ थ्री. विनित ईश्वर मेहता/ श्री. ईश्वर फ्लॅट क्र. ७०३, ७वा मजला, व्हिस्टा बिल्डिंग, पंत नगर, दीपलक्ष्मी सी. एच. एस.

प्रतापराय मेहता/ श्रीम. कोकिला ईश्वर मेहता/ बी-७०३, वेस्टा 🛮 लि., बी-विंग, इमारत क्र. २, सी. टी. एस. क्र. १९३ (भाग), गाव घाटकोपर, किरोळ

बिल्डिंग, पंतनगर, दीपलक्ष्मी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी तालुका, कुर्ला, घाटकोपर पूर्व, नोंदणीकृत जिल्हा उपनगर, महाराष्ट्र ४०००७५.

चेतन गांधी / श्री. कमलेश धीरजलाल गांधी / प्लॉट क्र. २४, नित्यानंद | नित्यानंद नगर, ८० फूट रोड, नटराज टॉकीजजवळ, धुळे, महाराष्ट्र

महाराष्ट्र ४०० ०५८.

पत्त्यावर त्यांना जारी करण्यात आली, तथापि ती न बजावता परत आली म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे.

कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदाराचे नाव/

(कर्ज खाते क्रमांक) आणि पत्ता

नसीर/ श्री. पी. के. इब्राहिम खलील/ श्री. बिलाल अब्दल रहमान/

११ वा, ११०५, समर्थ वैभव, न्यू लिंक रोडच्या लगत, ओशिवरा,

अंधेरी पश्चिम, महाराष्ट्र मुंबई- ४०००५३/ ०२६३०५००५०५९

मोहम्मद अझहर हाजी रहेमतुल्ला/ सौ. नाहेद कौसर मोहम्मद अझहर/

श्रीम. फरीदा बानो मोहम्मद शाहेद/ श्री. मोहम्मद शाहेद रेहेमतुल्ला/

प्लॉट क्र. ३२, एस. क्र. २०१, नयापुरा वॉर्ड, मालेगाव, जिल्हा

नगर को-ऑप. हाऊ. सोसा., एस. क्र. ४६८५, नटराज टॉकिज

मे. अनन्या मोटर्स/श्री. मंगेश हरिलाल गुप्ता- श्री. हरिलाल श्यामलाल

जवळ, नवघर फाटक, गोडदेव नाका, भाईंदर पूर्व, महाराष्ट्र, ठाणे-

लिमिटेड, उमंग तरंग हॉलसमोर, ९० फूट रोड, घाटकोपर पूर्व, महाराष्ट्र मुंबई-४०००७५/ ००२००५५००६१०/ ००२०५५००००१०

मे. आय. के. जरीवाला/ गुलशन/ श्री. शाहिद खान इस्माईल खान/

श्रीम. सईदा जबीन खान इस्माईल खान/ श्री. इस्माईल खान इनायत खान/ इनायत मंझिल, मोहम्मद अली रोड, बडी मश्जिदजवळ,

बैदपुरा, ताजनापेठ, महाराष्ट्र अकोला-४४४००१/

७ मे. प्रभश्री इंडस्टीज / श्री. राकेश पी लखोटिया / सौ. माया राकेश

लखोटिया / श्री. परुषोत्तम सवालाल लखोटिया / ११/४६२.

बिल्डिंग क्र. १/२०, कापड मार्केट, राजीव गांधी भवन समोर,

८ मे. सावरिया कॉटेक्स/ श्री. राकेश पुरुषोत्तम लखोटिया/ सौ. माया

४१६११५/ ६९७३०५६०२२२४/ ६९७३५५०१५०६२

राकेश लखोटिया / श्री. पुरुषोत्तम सुवालाल लखोटिया / १३/१२३०,

आवाडे नगरच्या मागे, वैरण बाजार, कोल्हापूर, महाराष्ट्र इचलकरंजी-

महाराष्ट्र इचलकरंजी -४१६११५/ ६९७३०५६०२२२९/

६९६८०५६०१०२८/ ६९६८५५०१५००६

६९७३५५०१५०६१

क्र. १, साई कृपा बिलिंडग, अश्विनी हॉस्पिटल जवळ, काजरी मिठाई हिद्दीतील, ठाणे, महाराष्ट्र

नाशिक, महाराष्ट्र नाशिक- ४२३२०३/ ६४२८०५५००३२२

जवळ. महाराष्ट्र धळे- ४२४००१ / ६४६३०५००२५६४

४०११०५/ १२१००५०००६८३

मुंबई येथील लघुवाद न्यायालयात (वांद्रे शाखा) टी.ई. ॲण्ड आर.

वाद क्र. १०९/११६ सन २०१४

१. सेज डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड. नोंदणी क्रमांक यु७२२००एमएच२००० पीटीसी१२९९५० अंतर्गत भारतीय कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत नोंदणीकृत कंपनी आणि जिचा नोंदणीकृत पत्ता आहे जी-१, मंगल कुंज, एस. व्ही. रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०० ०९२.

२. श्री. किशोर भानजी गांगर, प्रौढ, वय: ५७, पेशा: व्यवसाय, राहणार २रा मजला, साई सदन, रोशन नगर, चंदावरकर लेन लगत, ओम शांती चौक, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०० ०९२.

३. श्री. कमलेश धरमशी गांगर, प्रौढ, वय: ५३, पेशा: व्यवसाय, राहणा २रा मजला, साई सदन, रोशन नगर. चंदावरकर लेन लगत, ओम शांती चौक.

बोरिवली पश्चिम, मुंबई-४०० ०९२. ४. श्री. अंकुर कमलेश गांगर, प्रौढ, वय: २५ वर्ष, पेशा: व्यवसाय, वरील नावाचे वादी क्र. १ ते ३ यांच्या कुळमुखत्यापत्राचे धारक/घटीत कुळमुखत्यार राहणार २रा मजला, साई सदन, रोशन नगर, चंदावरकर लेन लगत, ओम शांती चौक, बोरिवली पश्चिम,

मुंबई-४०० ०९२.

श्री. कुमार गुप्ता (पूर्ण नाव माहित नाही) प्रौढ, वय: माहीत नाही, पेशा: दावा करणारा किंवा भाजीपाला आणि/किंव फळे विकण्याचा व्यवसाय करत असल्यार्च माहिती किंवा दावेदार, राहणार: पत्ता माहीत नाही, सध्याचा ज्ञात पत्ता 'केडिया शॉपिंग सेंटर' सर्व्हे क्र. ३४१, सीटीएस क्र. ६१२ आणि ६१२/१ ते १९, गाव मालाड (दक्षिण), स्टेशन रोड/आनंद रोड, मालाड पश्चिम, मुंबई-४०० ०६४ अशा ज्ञात मिळकतीचा परिघ, मोकळी जागा क्र. ८७ भाजी मार्केट. ...प्रतिवादी

वरील नावाचे मयत प्रतिवादी यांचे अज्ञात कायदेशीर वारस.

ज्याअर्थी वादींनी प्रतिवादी विरुद्ध वाद दाखल करून त्यांत विनंती केली की, सन्माननीय न्यायालयाने कृपा करुन प्रतिवादींच्या निष्काशनाकरिता हुकूम मंजुर करावा आणि बोरिवली, जिल्हा मुंबई उपनगरच्या नोंदणी उपजिल्ह्यात स्थित सर्व्हे क्र. ३४१, सीटीएस क्र. ६१२ आणि ६१२/१ ते १९, गाव मालाड (दक्षिण) धारक आणि स्टेशन रोड/आनंद रोड, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४ येथे स्थित मोजमापित १,६०५.६ चौरस मिटर किंवा तत्सम मोठ्या मोकळ्या जमिनीचा उर्वरित भाग आणि परिघ येथे स्थित मोजमापित ५ फूट X ४ फूट मोकळी जागा क्र. ८७ अशा दर्शवलेल्या मोकळ्य जिमनीचा भाग म्हणजेच वादग्रस्त परिसराचा मोकळा आणि शांततापुर्ण कब्जा वादी क्र. १ ते ३ यांना सोपवण्यासार्ठ आदेश आणि निर्देश द्यावेत आणि इतर

तुम्हाला याद्वारे ३१ जानेवारी, २०२३ **रोजी स. ११.०० वा**. किंवा पूर्वी हजर राहणे आणि तुमचे उत्तर सादर करण्यासार्ठ आणि न्यायालय खोली क्र. ३२ समोर व्यक्तीशः किंवा न्यायालयाच्या रितसर प्राधिकृत वकिलामार्फत हजर होण्यासाठी समन्स बजावण्यांत येते. तुम्ही सूचना घेणे आवश्यक आहे की, तुमचे उत्तर सादर करण्यात किंवा आधी सांगितलेल्या दिवशी हजर होण्यांत तुम्ही कसुर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत वादावर सुनावणी होऊन निकाल

> न्यायालयाच्या शिक्क्याने दिले सदर १३ डिसेंबर, २०२२ सही / -(अतुल जी. राणे)

अतिरिक्त प्रबंधक ठिकाणः मुंबई दिनांकः १०.०१.२०२३

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे

तारण मत्तेच्या मिळकतीचा पत्ता/

एसव्ही रोड, सीटीएस क्र. ४७२, ४७२/१ ते ३ गाव अंधेरी, अंधेरी पश्चिम, मुंबई

दुकान क्र. ०१, साई कृपा-ए, जुना सर्व्हे क्र. १११, हिस्सा क्र. ०७, नवीन सर्व्हे क्र.

मिळकत- १: नझुल शीट क्र. ३९-ए, नझुल प्लॉट क्र. ३०६, गट क्र. १६, घर क्र. १४३

मोहम्मद अली रोड, अकोला महाराष्ट्र-४४४००१. मिळकत- २: वॉर्ड क्र. १, मिळकत

क्र. २३०५/१, अनुक्रमांक १७६, गोवर्धन प्लॉट, गंगा नगर, मॉडर्न इंग्लिश शाळेजवळ,

मौजे ग्रामपंचायत भुराड ता. जि. अकोला महाराष्ट्र-४४४००१. मिळकत-३: नझुल

शीट क्र. २६ प्लॉट क्र. ०४, लकड गंज, मुजफ्फर नगर, कसबे अकोला अकोला जि

अकोला. मिळकत- ४: नझुल शीट क्र. ३८ बी नझुल प्लॉट क्र. २८३/१, घर क्र. २०८ जी क्र. ३०, ताजनापेठ सर्कल, मोमीनपुरा, कसबे अकोला जि. अकोला-४४४००१.

मिळकत- १: निवासी घर क्र. १०/१५, (मागील ८/७५), पोस्ट ऑफिस गल्ली, भट्ट

मोहल्ला, मदनगंज, किशनगढ, अजमेर (चंद्र कॉलनी, पोस्ट ऑफिस वाली गल्ली,

मदनगंज, किशनगड, अजमेर वॉर्ड क्र. ८, पारों का मोहल्ला, रूपनगढ रोडच्या मागे,

मदनगज, किशनगड, अजमेर), राजस्थान. मिळकत- २: व्यावसायिक प्लॉट क्र.

८/१९८, वॉर्ड क्र. १, गल्ली क्र. २, चुना भट्टा जवळ, जुन्या बस स्टॅंडच्या मागे, सुभाष कॉलनी, मदनगंज, किशनगंड, अजमेर (पूर्वी अतिरिक्त पॉवर लूम्स शेडमध्ये चना के

भट्टो की बस्ती म्हणून ओळखले जाणारे रोडेवेज बस स्टॅंड जवळ, मदनगंज, किशनगड

मिळकत- १: निवासी घर क्र. १०/१५, (मागील ८/७५), पोस्ट ऑफिस गल्ली, भट्ट

मोहल्ला, मदनगंज, किशनगड, अजमेर (चंद्र कॉलनी, पोस्ट ऑफिस वाली गल्ली,

मदनगंज, किशनगड, अजमेर) वॉर्ड क्र. ८, पारों का मोहल्ला, रूपनगढ रोडच्या मागे,

मदनगज, किशनगड, अजमेर), राजस्थान. मिळक्त- २: व्यावसायिक प्लॉट क्र.

८/१९८, वॉर्ड क्र. १, गल्ली क्र. २, चुना भट्टाजवळ, जुन्या बस स्टॅंडच्या मागे, सुभाष कॉलनी, मदनगंज, किशनगड, अजमेर (पूर्वी अतिरिक्त पॉवर लूम्स शेडमध्ये चुन्ना के

भट्टो की बस्ती म्हणून ओळखले जाणारे रोडवोज बस स्टॅंड जवळ, मदनगंज, किशनगड

खालील कर्जदारांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाचा परतावा करण्यात कसूर केलेली आहे आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत झाले आहे. खालील नमूत

तारखेची सूचना सिक्युरिटायब्रेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनास्थियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांनी दिलेल्या त्यांच्या शेवटच्या ज्ञात

तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र

मुंबई येथील लघुवाद न्यायालयात (वांद्रे शाखा) टी.ई. ॲण्ड आर.

वाद क्र. ७६/८३ सन २०१४ . सेज डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, नोंदणी क्रमांक यु७२२००एमएच२००० पीटीसी१२९९५० अंतर्गत भारतीय कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत नोंदणीकृत

कंपनी आणि जिचा नोंदणीकृत पत्ता आहे जी-१, मंगल कुंज, एस. व्ही. रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०० ०९२. २. श्री किशोर भानजी गांगर, प्रौढ, वय ५७, पेशा: व्यवसाय, राहणार २रा मजला साई सदन, रोशन नगर, चंदावरकर लेन

लगत, ओम शांती चौक, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०० ०९२. ३. श्री कमलेश धरमशी गांगर,

२रा मजला, साई सदन, रोशन नगर, चंदावरकर लेन लगत, ओम शांती चौक,

४. श्री अंकुर कमलेश गांगर, प्रौढ, वय: २५ वर्ष, पेशा: व्यवसाय, वरील

नावाचे वादी क्र. १ ते ३ यांच्या धारक/घटीत कुळमुखत्यार राहणार २रा मजला, साई सदन, रोशन नगर, चंदावरकर लेन लगत, ओम शांती चौक, बोरिवली पश्चिम मुंबई-४०० ०९२.

श्री. कृपा सिंग (पूर्ण नाव माहित नाही) प्रौढ, वय: माहीत नाही, पेशा: दावा करणारा किंवा भाजीपाला आणि/किंवा फळे विकण्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती किंवा दावेदार, राहणार: पत्ता माहीत नाही. सध्याचा ज्ञात पत्ता 'केडिया शॉपिंग सेंटर' सर्व्हे क्र. ३४१, सीटीएस क्र (दक्षिण), स्टेशन रोड/आनंद रोड, मालाड पश्चिम, मुंबई-४०० ०६४ अशा ज्ञात मिळकतीचा परिघ, मोकळी जागा क्र. ९ भाजी मार्केट.

ज्याअर्थी वादींनी प्रतिवादी विरुद्ध वाद दाखल करून त्यांत विनंती केली की. सन्माननीय न्यायालयाने कृपा करुन प्रतिवादींच्या निष्काशनाकरिता हुकूम मंजुर करावा आणि बोरिवली, जिल्हा मुंबई उपनगरच्या नोंदणी उपजिल्ह्यात स्थित सर्व्हे क्र. ३४१, सीटीएस क्र. ६१२ आणि ६१२/१ ते १९, गाव मालाड (दक्षिण) धारक आणि स्टेशन रोड/आनंद रोड मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४ येथे स्थित मोजमापित १,६०५.६ चौरस मिटर किंवा तत्सम मोठ्या मोकळ्या जिमनीचा उर्वरित भाग आणि परिघ येथे स्थित मोजमापित ५ फूट X ४ फूट मोकळी जाग जिमनीचा भाग म्हणजेच वादग्रस्त परिसराचा मोकळा आणि शांततापुर्ण कब्ज वादी क्र. १ ते ३ यांना सोपवण्यासाठी आदेश आणि निर्देश द्यावेत आणि इतर

तुम्हाला याद्वारे **३१ जानेवारी, २०२३** आणि न्यायालय खोली क्र. ३२ समोर व्यक्तीशः किंवा न्यायालयाच्या रितसर समन्स बजावण्यांत येते. तुम्ही सूचना घेणे आवश्यक आहे की, तुमचे उत्तर सादर करण्यात किंवा आधी सांगितलेल्या दिवशी

ओरिएंट ॲब्रेसिव्हस लिमिटेड कंपनीचा ओळचा कः: L24299MH1971PLC366531

२७६ डि.स्न. चोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ दुरायानी कः: +९१-२२ ६६२२१७०० फॅक्स: +९१-२२ २२०७४४५२ ई-मेल पत्वा: investor@oalmail.co.in संकेतस्थळ: www.orientabrasives.com

सेबी (कर्तव्ये आणि प्रकटीकरण आवश्यक सूची) नियम, २०१५च्या नियम २९ आणि ४७ अन्वये सूचना देण्यात येत आहे की ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपतेल्या त्रतिय त्रैमासीक व नऊमाही स्वतंत्र आणि एकत्रित अलेखापरिक्षित निकाल निष्कर्ष पटलावर घेण्यासाठी आणि अन्य कार्यसची करिता कंपनीच्या संचातक मंडळाची समा, **शुक्रवार, फेब्रुवारी ३, २०२३** रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे 🛭 सादर सा चाना। कंपनी चरा।

www.orientabrasives.com या संकेत स्थळावर तसेच स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com a www.nseindia.com या संकेत स्थळांवर सुद्धा उपलब्ध आहे •

> सीमा शर्मा कंपनी सचीव व

कम्प्लायन्स ऑफीसर ক্রি.२७.०१.२०२३

PUBLIC NOTICE MR. ANOKHLAL K VISHWAKARMA

nember of the Sweta Co-Operative Housing society Ltd. having address Samarth Ramdas Nagar, Navgha Road, Opp. Sai Baba Temple, Vasai Road(E), Dist. Palghar - 401210, and holding Flat No. A/12, Ground Floor, Area 385 sq. ft. Built up, in the buildin of said society, who died on 24/09/22 without making any nomination After his demise his wife SMT, USHA

application to the society for transfer o

the shares and membership/ownershi on her name in respect of said Flat No A/12, And their four children given their No Objection for that. If any persons having any claim, rights, title or interes in the said Flat by virtue of inheritance of by virtue of possession or otherwise any manner whatsoever are hereby requested to make, the notice in writing personally visit to the undersigned society within 15 days from the date o publication of the notice. If n claims/objections are received withir the prescribed period, society shall be free to deal with the shares and interes of the deceased member in the property of the society. In such manner above the Flat/shares will be transferred in the name of applicant. If any Claims objection received by the society for said manner, the society shall be dealt with in the manner provided under the ye-laws of the society -/Sd

Chairman/Secretary Sweta Co.-Op. Hsg. Soc. Ltd.
Date: 28.01.2023 Place: Vasai



जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, येथील खालील लिहिलेल्या परिशिष्टात अधिक विशेषत: वर्णिलेल्या गाव असल्फाचा सर्व्हे क्र. १७, हिस्सा क्र. ११/२, संलग्न सी.टी.एस. १३५, १३६, १३६/१, १३९, १३९/१ ते १२ आणि १४१ (भाग) धारक जिमनीचे मालक (१) श्रीम. लिलावती जेठालाल जोगी, (२) श्री. अशोक जेठालाल सौदागर, (३) श्री. नरेश जेठालाल सौदागर, (४) श्री. किरण जेठालाल सौदागर, (५) श्री. धर्मेश जेठालाल सौदागर, (६) श्री. मनिष जेठालाल सौदागर, (७) श्रीम. विमलाबेन वसंत लिया, (८) श्रीम. कुमुद हरिषभाई लिया, (९) श्रीम. छाया धिरजलाल खत्री, (१०) श्रीम. क्रिश्ना किरिट खन्ना यांच्यासाठी घटीत कुळमुखत्यार आर्च कॉन रिॲल्टीचे भागीदार श्री. रोनक व्होरा यांनी 'एल' वॉर्डचा मंजुर विकास आराखडा २०३४ आणि एसआरडीपी-१९९१ नुसार विद्यमान रोडद्वारे बाधीत अशी गाव अस्लफाचा सर्व्हे क्र. १७, हिस्सा क्र. ११/२, संलग्न सी.टी.एस. १३५, १३६, १३६/१, १३९, १३९/१ ते १२ आणि १४१ (भाग) धारक जमीन सोपवण्याच्या ऐंवजी डेव्हलपमेंट कंट्रोल ॲण्ड प्रमोशन रेग्युलेशन्स फॉर ग्रेटर मुंबई, २०३४ च्या रेग्युलेशन ३२ च्या तरतुदींनुसार डेव्हलपमेंट राईट सर्टिफिकेटस् (डीसीआर) च्या स्वरुपातील ट्रान्सफर आफ डेव्हलपमेंट राईटस् (टीडीआर) च्या मंजुरीकरिता अर्ज सादर

(१) श्रीम. लिलावती जेठालाल जोगी, (२) श्री. अशोक जेठालाल सौदागर, (३) श्री. नरेश जेठालाल सौदागर, (४) श्री. किरण जेठालाल सौदागर, (५) श्री. धर्मेश जेठालाल सौदागर, (६) श्री. मनिष जेठालाल सौदागर, (७) श्रीम. विमलाबेन वसंत लिया, (८) श्रीम. कुमुद हरिषभाई लिया, (९) श्रीम. छाया धिरजलाल खत्री, (१०) श्रीम. क्रिश्ना किरिट खन्ना आणि रोनक व्होरा (भागीदार आर्च कॉन.) यांना यांना जमीन संपादन अधिनियम किंवा कोणताही अन्य अधिनियम किंवा परस्पर संमतीच्या अंतर्गत कोणतीही भरपाई प्राप्त झालेली नाही आणि श्रीम. लिलावती जेठालाल जोगी आणि श्रीम. वसुमती जेठालाल सौदागर अजुनही यांचे नाव गाव असल्फाचा सी.टी.एस. १३५, १३६, १३६/१, १३९, १३९/१ ते १२ आणि १४१ (भाग) धारक जिमनीचे धारक म्हणुन अजुनही दर्शवित आहे. मालक (१) श्रीम. लिलावती जेठालाल जोगी, (२) श्री. अशोक जेठालाल सौदागर, (३) श्री. नरेश जेठालाल सौदागर, (४) श्री. किरण जेठालाल सौदागर, (५) श्री. धर्मेश जेठालाल सौदागर, (६) श्री. मनिष जेठालाल सौदागर, (७) श्रीम. विमलाबेन वसंत लिया, (८) श्रीम. कुमुद हरिषभाई लिया, (९) श्रीम. छाया धिरजलाल खत्री, (१०) श्रीम. क्रिश्ना किरिट खन्ना आणि रोनक व्होरा (भागीदार आर्च कॉन.) यांना कोणतीही भरपाई प्राप्त झालेली नाही, आता रोनक व्होरा (भागीदार आर्च कॉन.) यांनी डीआरसीच्या स्वरुपातील ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईटस् च्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे.

कोणत्याही व्यक्ती (ज्यामध्ये व्यक्ती, संस्था, कंपन्या, वैधानिक मंडळे किंवा अन्य कोणतीही प्राधीकरणे इ. समाविष्ट आहेत) ज्यांचा येथे खाली परिशिष्टात वर्णन लिहिलेल्या सदर जिमनीत किंवा तिच्या कोणत्याही हिश्श्यात मालकी, विक्री, अदलाबदल, हस्तांतरण, भाडेपट्टा, पोट-पट्टा, गहाण, दान, कळविहवाट, लिव्ह अँड लायसन्स, न्यास, वारसा, मृत्युपत्रित दान, कब्जा, पोटगी, जंगमगहाण, भार, धारणाधिकार, सुविधाधिकार, विवाद, कोणत्याही स्वरूपाचा तंटा याद्वारे कोणताही हिस्सा, अधिकार, हक्क, हितसंबंध, दावा, मागणी किंवा आक्षेप असल्यास किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे कोणतेही अधिकार किंवा हितसंबंध असल्यास त्यांनी तसे लेखी स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना लॉ ऑफिसरचे कार्यालय, लिगल डिपार्टमेंट, म्युनिसिपल हेड ऑफिस (ॲनेक्स बिल्डिंग), ३ रा मजला, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे ह्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत अशा कोणत्याही अभिप्रेत दावा/आक्षेपासाठी कागदोपत्री पुरावा किंवा न्यायालयीन आदेशासह कळवावे, अन्यथा, असा दावा किंवा मागणी जाणीवपूर्वक सोडून दिल्याचे समजले जाईल.

जर वरीलप्रमाणे कोणताही दावा किंवा आक्षेप प्राप्त झाला नाही तर एमसीजीएम अशा कोणत्याही अभिप्रेत दावा किंवा हितसंबंधाची कोणतीही दखल न घेता ते सर्व जाणीवपूर्वक सोडून दिल्याचे व एमसीजीएमवर बंधनकारक नसल्याचे समजून त्याच्या स्वत:च्या गुणवत्तेवर टी.डी.आर. मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करेल.

वरील संदर्भातील परिशिष्ट:

(टीडीआर/ईएस/एल-९९)

'एल' पालिका वॉर्डच्या मंजुर विकास आराखडा, २०३४ मधील विद्यमान रस्ता (एजीएलआर) आणि एसआरडीपी-१९९१ मधील डी.पी. रोडद्वारे बाधीत मोजमापित ६२१.०० चौ. मी. किंवा तत्सम मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या जिल्हा आणि उपजिल्हा नोंदणीतील गाव असल्फाचा सर्व्हें क्र. १७, हिस्सा क्र. ११/२, संलग्न सी.टी.एस. १३५, १३६, १३६/१, १३९, १३९/१ ते १२ आणि १४१ (भाग) धारक आणि स्थित, वसलेल्या मोकळी जमीन किंवा मैदानाच्या सर्व त्या भाग आणि विभाग आणि पुढील प्रमाणे सीमाबध्दः

: गाव असल्फाचा सी.टी.एस. क्र. १३३ पूर्वेला किंवा त्या दिशने आणि १३४ आणि विद्यमान रस्ता.

पश्चिमेला किंवा त्या दिशने : गाव असल्फाचा सी.टी.एस. क्र. ३५१, दक्षिणेला किंवा त्या दिशने : गाव असल्फाचा सी.टी.एस. क्र. ३५१, उत्तरेला किंवा त्या दिशने : गाव असल्फाचा सी.टी.एस. क्र. १४६, १४५/७, १४५/१३, १४५ आणि १४२.

मतदान करा... लोकशाही बळकट करा!

सदर दिनांक २७ जानेवारी, २०२३

(श्री. सुनिल सोनावणे) ॲडव्होकेट ॲंड लॉ ऑफिसर बृहन्मुंबई महानगरपालिकासाठी

जसंअ/२६९२/जाहीरात/२०२२-२३

लयः २७ बीकेसी. सी-२७, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा

॥अर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **कोटक महिंदा बँक लि. चे** प्राधिकत अधिकारी या नात्याने, सिक्यरिटायझेशन ॲ कन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (५४ सन २००२) गणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वा करून मागणी सचना जारी करून खालील संबधित कर्जदारांस सदर सचनेतील नमद रकमेसह प्रत्यक्ष प्रदानाच्या तारखेपयँ। ार्व परिव्यय, प्रभार आणि खर्चाची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारेखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सद कर्जदार /सह-कर्जदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने. कर्जदार /सह-कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्रां . भाग्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर कल्सच्या नियम ८ अन्वरं ालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सर . मेळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि संदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **कोटक महिंद वॅक लि.** च्या त्यातील विनिर्दिष्ट रकमेसह संबंधित तारखेपासून पुढील व्याज, परिव्यय आणि प्रभाराच्या अधीन राहील कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्य ारतुर्दींकडे वेधण्यात येत आहे. कर्जदार, परिशिष्ट मिळकत, थकबाकी रक्कम, कलम १३(२) अन्वये पाठविलेली मांग चिना आणि त्याअंतर्गत दावा केलेली रक्कम कब्जाच्या तारखेचा तपशील खाली देण्यात आला आहे.

कब्जा सचना

विनायक पांडुरंग रामदासी, पांडुरंग रामदासी यांचा मुलगा आणि पछुवी विनायक रामदासी यांची पत्नी कचेरी रोड, गाव रायगड, महाराष्ट्र १.२४.०१.२०२३ ४१०२०१ येथे स्थित सीटीएस क्र वेनायक पांडुरंग रामदासी दोघेही येथे: फ्लॅट क्र. २०३ वी समर्थ अपार्ट., कचेरी रोड, पीएसआय बंगलोसमोर फर्जत मुंबई -४१०२०१ आणि दोन्ही येथे: फ्लॅट क्र ७, ६४८ आणि ६४९, ऋषिकेश को . ३०.०६.२०१७ F. 84.98.062/ ऑप हाऊसिंग सोसायटी नावे ज्ञात इमारत. ऋषिकेश अपार्टमेंट. विंग ए नावे ०३, तळमजला, ए-विंगमध्ये, ''रुषिकेश अपार्ट.,'', ावाची इमारत, सप्रेझेरॉक्सच्या मागे, कचेरी रोड, राह्याण्णव हजार सातशे ज्ञात इमारतीच्या तळमजल्यावर गहाण ब्याऐंशी मात्र) गी.टी.एस. क्र. ६४७, ६४८ गाव भिसेगाव, कर्जत, जि. मिळकत फ्लॅट क्र. ०३. मोजमापित व्यगड, महाराष्ट्र ४१०२०१. कर्ज खाते क्रमांक: एचएल/००२७/एच/१४/१० आणि विभाग. चटई क्षेत्र ५२० चौ.फू. चे सर्व ते भाग ोजीसप्रमाणे थकीत आपि देणी सह २२.०६.२०१७ गहाणवटदाराचे नाव: गसून संपूर्ण देयापर्यंत कर्जाची रक्कम मंजर : रु. १५,२८,०००/- (रुपये श्री. विनायक पांडुरंग रामदासी १३.५०% दरसाल दराने प्रयोज्य व्याज. वालाल रामललित शर्मा, रामललित झिंखन शर्मा यां . २४.०१.२०२३२ . सांकेतिक कब्जा गाव मुंद्रे (बुद्रुक) कर्जत त स्तर/डी/डब्ल्यु आणि मीना मेवालाल शर्मा, छोटेलाल हाबली विश्वकर्मा यांचे एस/डी/डब्ल्यु दोघेही : नान स्टर नगर, मालवडी रोड, मराठी शाळेजवळ, कर्जत. कर्जत, जि. रायगड येथे फ्लॅट क्र 06.02.2020 ह. १६,५७,७६७/-मीएचएसएल, स क्र. १२ यगड, पिन-४१० २०१ आणि मेवालाल रामललित शर्मा, मललित झिंखन शर्मा यांचे एस/डी/डब्ल्यु येथे : फ्लॅट क्र हजार सातशे सदसष्ट मात्र) ०२, तिसरा मजला श्री हरी सीएचएसएल, स. क्र. १२, हि सर्व ते भाग आणि विभाग. ०६.०२.२०२० रोजीसप्रम रर, तासरा नगरात त्रा हरा सार्ययसहरा, स. अ. २२, वर. क्र. २बी २बी, प्लॉट क्र. ३, गाव मुंद्रे (बुदुक), कर्जत, ता. कर्जत जि. -रायगड पिन- ४१०२०१. कर्ज खाते क्रमांक: एचएल/०२३६/एच/१७/१०

मेवालाल रामललित शर्मा ०७.०२.२०२० पासून संपूर्ण देयापर्यंत १२.५०% दरसार

ठिकाण : ठाणे/कर्जत, दिनांक : २८.०१.२०२३ प्राधिकृत अधिकारी, कोटक महिंद्रा बँक लि. करिर कोणत्याही शंकेकरिता कृषया येथे संपर्क साधावा श्री. गुप्पाल सिंग (+९१ ८९७६८९८११) आणि श्री. पुष्कर दानी (+९१८१०८३८३६१३)

> महाराष्ट्र शासन इलाखा शहर विभाग, (सा.बां.) <u>ई-निविदा सूचना क्र. १९७ सन २०२२-२०२३</u>

कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई (दुरध्वनी क्रमांक-२२०१६९७५) २२०१६९७७) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे योग्य वर्गातील अंतर्गत सजावट नोंदणीकृत ठेकेदाराकडून खालील कामाकरिता ब-१ नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) मागवित आहेत. निविदा स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यवाही अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई यांनी राखून

l	अ.	कामाचे नाव	अंदाजित रक्कम		
l	蛃.		रु. लक्ष		
	१	मंत्रालय मुंबई विस्तार इमारतीमधील रुम नं. ११५, ११५ मा. मंत्री व राज्य मंत्री दालनाचे अंतर्गत बैठक व्यवस्था सुधारणे.	१६.८५		
	?	एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई इमारतीच्या २ मजल्यावरील रुम नं. २२९ नुतनीकरण करणे.	२३.२६		
	¥	जी जे भोसले मार्ग मुंबई येथील सुनिती इमारत सदनिका-५ मध्ये अंतर्गत सजावटीची कामे करणे.	१५.९९		
	४	एन डी रोड मुंबई येथील शासकीय बंगला सागर आणि मेघदुत मध्ये युनिट ड्रेसिंग टेबल बेड स्टोरेज युनिट दुरुस्ती करणे.	१९.९६		
	ч	सिटी सिव्हील कोर्ट मुंबई येथील जुने सचिवालय मुख्य इमारतीच्या कोर्ट रुम ४६ आणि व्हीसी रुममध्ये पार्टीशनचे काम करणे, कार्ट रुम ७ चे प्रसाधनगृह नुतनीकरण करणे.	१२.२३		
	Ę	जुने सचिवालय मुंबई मुख्य इमारतीमध्ये विविध कार्टच्या डायसची दुरुस्ती करणे.	१२.६२		
	G	एन सी सी इमारत मुंबई येथील ४ मजल्यावरील फ्लोरींग, फर्निचर दुरुस्ती करणे.	१२.६३		
	۷	प्रशासकीय स्टाफ कॉलेज मुंबई येथील मोटार अपघात कोर्ट मधील कार्ट चेंबर पार्टीशन स्टोरेज टेबेल इ. दुरुस्ती करणे.	१९.९५		
ı	ਰੂੰ ਜ਼ਿੰਦਰ ਸ਼ਾਹਰਗ ਦਾ ਰਹੁੰਦੀ ਕਿ ਤੇਹ ਹੁਣ ਹੋ ਜ਼ਿੰਦ ਨੂੰ ਹਰ ਹੈ ਸ਼ਹਿੰਦ				

ई–निविदा उपलब्ध कालावधी– दि. ३०.०१.२०२२ ते दि. ६.२.२०२२ पर्यंत. ई-निविदा उघडणे- दि. ७.०२.२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता

निविदा सूचने मध्ये काही बदल/सुधारणा करावयाची असल्याचे शुद्धिपत्रक वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येणार नाही. त्याबाबत सर्व बदल ऑनलाईन निविदा प्रक्रियेमध्ये प्रसिद्ध केले जाईल.

खालील संकेतस्थळावरून ई-निविदाची सर्व माहिती उपलब्ध आहे.

१) <u>www.mahapwd.com</u>

?) http://mahatenders.gov.in जा. क्र. इशवि/निलि/६३१

कार्यकारी अभियंता इलाखा शहर विभाग, मुंबई यांचे कार्यालय,

(सी. टी. नाईक) सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता २रा मजला, बांधकाम भवन, इलाखा शहर विभाग, मुंबई

२५ मईबान रोड, फोर्ट, मंबर्ड-४०० ००१.

डीजीआयपीआर/२०२२-२०२३/५५५९

फॉर्म जी बॉम्बे रेयॉन फॅशन्स लिमिटेडसाठी स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरिता निमंत्रण तारापूर, जिल्हा पालघ्घर, महाराष्ट्र आणि बंगळूरु कर्नाटका येथे टेक्स्टईल

(इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्वन्सी रिझॉल्यशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन ३६ए (१) अन्वये)

व्यवसाय मध्ये कार्यर

		धेत तपशिल
٤.	पॅन/सीआयएन/एलएलपी नं. सहीत कॉर्पोरेट कर्जदारांचे नाव	बॉम्बे रेयॉन फॅशन्स लिमिटेड सीआयएन:यु१७१२०एमएच१९९२पीटीसी०६६८८०
۲.	नोंदणीकृत कार्यालया पत्ता	तिसरा मजला, डीएलएच मंगल मुर्ती इमारत, लिंकिंग रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०००५४, महाराष्ट्र, भारत
₹.	वेबसाईटची युआरएल	www.bombayrayon.com
٧.	जास्तीत जास्त स्थावर मत्ता असलेल्या ठिकाणाचे तपशील	तारापूर, जिल्हा पालघर, महाराष्ट्र आणि बंगळूरु, कर्नाटक
ч.	मुख्य उत्पादने/सेवांची स्थापित क्षमता	तारापूर महाराष्ट्र- वेविंग: ४५२ मशिन सह १,६४,००० मीटर्स पर डे क्षमता बंगळूरु प्रोसेसिंग युनिट, बंगळूरु
		फॅब्रिक प्रोसेसिंग क्षमता: १,००,००० मीटर्स पर डे
		ट्रिम्स युनिट, बंगळूरु बटन्स: ५ मिलिअन नंबर्स पर डे लेबल्स समाविष्ट ओव्हन: २,४०,००० नंबर्स पर डे इलास्टिक्स: ७२,००० मीटर्स पर डे सुविंग थ्रेड: ४० मीलिअन मीटर्स पर डे आणि इतर गारटमेंट एक्सेसरीज
ξ.	मागील आर्थिक वर्षात विकलेल्या मुख्य उत्पादने/सेवांचे परिमाण आणि मूल्य	विव २०२१-२२ टेक्टाईल गुड़सची विक्री: रु. ३२.५९ करोड सर्व्हिस: जॉब वर्क- रु. ५०.४९ करोड (कॉर्पोरेट ऋणकोंच्या वेबसाईटवर उपलब्ध लेखापरिक्षित वित्तीय विवरण तपशिल नुसार)
७.	कर्मचारी/कामगारांची संख्या	इन्सॉल्वन्सी कमेन्समेंट दिनांक ०७.०६.२०२२ रोजीस १६७ स्टाफ आणि ८४८ वर्क्स (पडताळणीच्या अधीन)
८.	दोन वर्षांची शेवटची उपलब्ध वित्तीय विवरणे (अनुसूर्चीसह), धनकोंची सूची यासह पुढील तपशिल, प्रक्रियेच्या त्यानंतरच्या घटनांच्या संबंधित तारखा येथे उपलब्ध.	दोन वर्षांचा वित्तीय विवरण (सह परिशिष्ट) आणि धनको/दावेची सूची सदर कॉर्पोरेट ऋणकोंच्या वेबसाईट www.bombayrayon.com वर उपलब्ध, प्रक्रीयाच्या संबंधीत गोष्टीकरीता संबंधीत तारिख ५७.०१.२०२३ दिनांकीत स्वारस्याच्या अभिव्यक्तीकरीता निमंत्रण (आयईओआय) तपशिलामध्ये नमृद जी कॉर्पोरेट ऋणकोंच्या वेबसाईट वर उपलब्ध.
۲.	कोडच्या कलम २५(२) (एच) अंतर्गत निराकरण अर्जदारांसाठी पात्रता येथे उपलब्ध	आयईओआय नुसार कॉर्पोरेट ऋणकोंच्या वेबसाईट वर उपलब्ध किंवा skg.cirp1@gmail.com ला ईमेल करून प्राप्त
१०	स्वारस्याची अभिव्यक्ती प्राप्त करण्यासाठी अंतिम तरीख	१३ फेब्रुवारी, २०२३
११.	संभाव्य निराकरण अर्जदारांची (पीआरए) तात्पुरती सूची जारी करण्याची तारीख	२२ फेब्रुवारी, २०२३
१२.	तात्पुरत्या सूचिला असलेले आक्षेप सादर करण्यासाठी अंतिम तारीख	२७ फेब्रुवारी, २०२३
१३.	ईओआय सादर करण्यासाठी प्रक्रिया ई-	brflcirp@gmail.com

ठिकाण : मुंबई

बॉम्बे रिऑन फॅशन्स लिमिटेडच करीता

सतिष कुमार गुप्त रिझोल्युशन प्रोफेशन आय नोंदणी क्र. - आयबीबीआय/आयपीए-००१/आय-पी०००२३/२०१६-१७/१००५६ एएफए वैधता दिनांक- १० मार्च, २०२३

satishg19@outlook.com फ्लॅट क्र. १७०१२, इमारत क्र. १७, फेझ २ कोहिन्र सिटी, कुर्ला (प), मुंबई ४०००७

दिनांक : जानेवारी २७, २०२३ ठिकाण: महाराष्ट्र

अजमेर, राजस्थान

सूचनेच्या पर्यायी बजावणीकरिता पावले उचलण्यात आली आहेत. वरील कर्जदार आणि/किंवा त्यांचे हमीदार (प्रयोज्य तेथे) यांना सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी

याद्वारे बोलाविण्यात येत आहे कसूर केल्यास सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्वशन ऑफ फायनन्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या तरतुर्दी अन्वये पृढील पावले उचलण्या

प्राधिकत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

प्रौढ, वय: ५३, पेशा: व्यवसाय, राहणा

बोरिवली पश्चिम, मुंबई-४०० ०९२.

६१२ आणि ६१२/१ ते १९, गाव मालाड

वरील नावाचे मयत प्रतिवादी यांचे अज्ञात कायदेशीर वारस

क्र. ९ अशा दर्शवलेल्या मोकळ्य अनुतोषांकरिता.

रोजी स. ११.०० वा. किंवा पूर्वी हज राहणे आणि तुमचे उत्तर सादर करण्यासाठी प्राधिकृत विकलामार्फत हजर होण्यासाठी हजर होण्यांत तुम्ही कसूर केल्यास, तुमच्य गैरहजेरीत वादावर सुनावणी होऊन निकाल

न्यायालयाच्या शिक्क्याने दिले सदर १३ डिसेंबर, २०२२ सही/-(अतुल जी. राणे) ठिकाणः मुंबई दिनांकः १०.०१.२०२३

सूचना पाठविल्याची

तारीख / सूचनेच्या

तारखेस थकबाकी

जानेवारी ०६, २०२३

१,५१,३२,२८२/-

जानेवारी ०६, २०२३

९९,५०,१८६/-

जानेवारी ०६, २०२३

८२.२०.५१५.८५/-

जानेवारी ०७, २०२३

५०,०५,९३०/-

जानेवारी ०६, २०२३

२,६२,९३,५४०/-

जानेवारी ०४, २०२३

१,५४,७२,६४०.२२/

जानेवारी ०७, २०२३

2,34,09,983/-

जानेवारी ०७. २०२३

१,९६,७३,३६८/-

तारीख

१९/१०/

03/80/

२०२२

07/03/

२०२२

१८/08/

२२/०८/

२६/१०/

28/88/

२०२२

29/22/

२०२२